INDOSOLAR LIMITED

CIN: L18101DL2005PLC134879

Regd. Office: C-12, Friends Colony (East), New Delhi-110065

Tel.: 011-26841375, Fax: 011-26843949 E-Mail: secretarial@indosolar.co.in Website: www.indosolar.co.in

NOTICE OF THE 13TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 13th Annual General Meeting ('AGM') of Members of Indosolar Limited is scheduled to be held on Friday, 28th September, 2018 at 9:00 a.m. at Royal Arches Farm House, Palla Bakhtawar Pur Road, Alipur, Delhi – 110 036 to transact Ordinary and Special Businesses as set out in Notice dated 10th August, 2018 convening

Notice is also hereby given pursuant to provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and applicable rules framed there under that Register of Members and Share Transfer Books of Company will remain closed from Saturday, 22nd September, 2018 to Friday, 28th September, 2018 (both days inclusive) for the purpose of AGM.

It is informed that physical dispatch of Notice of AGM and Annual Report for FY 2017-18 in permitted mode to members whose email IDs are not registered with Company or Depository Participant(s) have been completed on 3rdSeptember, 2018 and in case of members whose email IDs are registered, electronic transmission of Notice of AGM and Annual Report for FY 2017-18 have been completed on 5th September, 2018. The Annual Report alongwith Notice of AGM is available on the Company's website at www.indosolar.co.in and also available on the website of CDSL www.cdslindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Regulations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided to cast their vote electronically, through e-voting facility services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all resolutions set forth in AGM notice. The voting rights shall be in proportion to the share held by members as on 21st September, 2018 being cut-off date. Any person who becomes member of Company after dispatch of Notice of AGM and holds shares as on cut-off date i.e. close of working hours of Friday 21st September, 2018 may obtain user ID and password by sending email request to helpdesh.evoting@cdslindia.com. However, if such a person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting their vote. Please note that a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by depositories as on cut-off date will only be entitled to avail the facility of remote e-voting or voting at AGM venue.

be entitled to avail the facility of remote e-voting or voting at AGM venue. The remote e-voting period commences on Tuesday, 25th September, 2018 (09.00 a.m.) and ends on Thursday, 27th September, 2018 (05.00 p.m.). During this period, members, holding shares either in physical form or dematerialisation form, as on the cut-off date i.e. close of working hours of Friday 21th September, 2018, can cast their vote electronically in the manner and process set out in AGM notice. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is casted by the member, the member will not be allowed to change it shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is casted by the member, the member will not be allowed to change it subsequently. A member can participate in AGM even after exercising the right to vote through remote e-voting but will not be allowed to vote again in the AGM. A member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or at the AGM venue.

The Company has appointed Mr. Shashikant Tiwari, Partner, M/s. Chandrasekaran Associates, Practicing Company Secretaries (Membership No. ACS 28994/ Certificate of Practice No. 13050) failing him Mr. Lakhan Gupta, Partner, M/s. Chandrasekaran, Associates, Practicing Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) and Practice No. 13050 for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. ACS 36583/ Certificate of Practice No. 13050) for the Company Secretaries (Membership No. 13050) for No. 13725) as the Scrutinizer to scrutinize the voting and remote e-voting

process in a fair and transparent manner.
The remote e-voting facility is available to the members to cast their votes at the following link:www.evotingindia.com. The detailed procedure/ instructions for remote e-voting are contained in the Notice of 13th AGM. Any query or grievance in relation to remote e-voting may be addressed Any query or grievance in relation to remote e-voting may be addressed to Mr. Anand Kumar Agarwal, Compliance Officer & Chief Financial Officer, e-mail address: secretarial@indosolar.co.in, address: 3C/1, Ecotech-II, Udyog Vihar, Greater Noida, Gautam Budh Nagar-201306, Contact No.: 0120-4762500 or the Member may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

SEBI Notification relating to Physical share transfer – SEBI vide Notification dated June 8, 2018 has amended Regulation 40 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 mandating transfer of securities only in dematerialized form with effect from December 5, 2018. Accordingly, the Company would not be able to accept requests for transfer of shares unless the shares are held in dematerialized form.

for Indosolar Limited Sd/-

Date: 6th September 2018 Place: Greater Noida

Anand Kumar Agarwal CFO and Compliance Officer

NAGPUR POWER AND INDUSTRIES LIMITED

CIN L40100MH1996PLC104361

Regd. Office: 'Nirmal', 20th Floor, Nariman Point, Mumbai-400021

Tel: +91 22 2202 3055/66 | Fax: +91 22 2204 3162

Email: npil_investor@khandelwalindia.com | Website: www.nagpurpowerind.com

NOTICE OF 22nd ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING DETAILS

NOTICE is hereby given that the Twenty Second Annual General Meeting (AGM) of the Members of Nagpur Power And Industries Limited will be held on Saturday, September 29, 2018 at 12:30 PM at the Registered Office Address of the Company at 20th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai – 21 to transact the business as set out in the notice of the AGM.

The Electronic copy of the Notice of the AGM and instruction for remote e-voting, along with attendance slip, proxy form and Annual Report 2017-18 have been sent to all Members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant. For Members who have not registered their Email ID with the Company/ Depository Participant, physical copies of above documents have been sent at their registered address in the permitted mode. The Notice of ACM and registered address in the permitted mode. The Notice of AGM and Annual Report is also available on the website of the Company http://www.nagpurpowerind.com/ and also available for inspection at

http://www.nagpurpowerind.com/ and also available for inspectable at the registered office of the Company during office hours.
It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules thereon, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday, September 23, 2018 to Saturday, September 29, 2018 (both days inclusive) for the purpose of AGM.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rules thereon and pursuant to Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2016, the Company is providing e-voting facility to its members through the remote e-voting services provided by CDSL. The members holding shares, either in physical form or dematerialized form, on the cut-off date i.e. Saturday, September 22, 2018 may cast their vote electronically to

transact the business set out in the Notice of AGM.

Mr. Sanam Umbargikar, Partner of M/s. DSM & Associates, Practicing Company Secretaries has been appointed by the Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process, voting through Ballot Form and voting to be conducted at the meeting in a fair and transparent manner.

For the benefit of members who do not have access to e-voting facility, a Ballot form has been sent along with the Notice of the AGM, to enable them to send their assent or dissent. Members may send the duly completed and signed ballot forms so as to reach the Scrutinizer not later than Friday, September 28, 2018 (5:00 PM). Ballot Forms received after this date will be treated as invalid. Detail instructions for Ballot Form are given at the back of the said Form.

The Detailed instructions for e-voting are given in the notice of the AGM. Members are requested to note the following:

- Date of completion of dispatch of Annual Report along with Notice of AGM: Thursday, September 06, 2018
- The remote e-voting will commence on Wednesday, September 26, 2018 (9:00 AM) and will end on Friday, September 28, 2018 (5:00 PM). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.
- The voting rights of the members (for voting through remote e-voting or through Ballot Form) shall be in proportion to their share of the paid up equity share capital of the Company as on Saturday, September 22, 2018 ("cut-off Date"). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
- Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date may obtain the login ID and password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com or may contact on toll free number provided by CDSL: 18002005533.
- A member can opt for only one mode of voting i.e. remote e-voting or Ballot Form. If a member casts vote by both the modes, the votes cast through e-voting shall prevail and Ballot Form shall be treated as invalid.
- Members who have cast their vote by remote e-voting or through Ballot Form prior to the Meeting may also attend the meeting but shall not be entitled to vote again at the AGM.
- The facility for voting through Polling Paper shall be made available at the AGM.

The results of the remote e-voting or ballot/polling paper shall be declared not later than three days from the conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company http://www.nagpurpowerind.com/ and on the website of the CDSL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also be immediately forwarded to the BSE Limited.

Any queries or grievances connected with the remote e-voting may be addressed to CDSL at the designated e-mail id helpdesk.evoting@cdslindia.com or may contact on toll free number provided by CDSL: 18002005533.

For Nagpur Power And Industries Limited Sd/- Nidhi Salampuria

Director & Company Secretary & Compliance Officer (ACS: 28712, DIN: 07138654)

Mumbai, September 06, 2018

न्फॉर्मड् टेक्नॉलाजीस इंडिया लिमिटेड

सीआवएन : L99999MH1958PLC011001 दणीकृत कार्यालय : निर्मल, २० वा मजला, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१ तूर. क. : +९१ २२ २२०२ ३०५५/६६ फॅक्स क. +९१ २२ २२०४३१६२

ई-मेल : Itil_investor@informed-tech.com वेबसाइट : www.informed-tech.com

EO वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर व परोक्ष ई-मतदानाची सूचना

फॉर्मड् टेक्नॉलाजीस इंडिया लिमिटेडच्या सभासदांची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा जीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शनिवार, दि. २९ सप्टेंबर, ०१८ रोजी हु. ३० वाजता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता : २० वा मजला, निर्मल, रिमन पॉइंट, मुंबई - २१ येथे आयोजित करण्यात येत आहे. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते ज्पनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले असतील त्यांना उपस्थिती पत्र, प्रतिनिधी फॉर्म वार्षिक अहवाल २०१७-१८ यांसमवेत एजीएमच्या सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत तसेच परोक्ष -मतदानासाठीचे निर्देश पाठवण्यात आलेले आहेत. ज्या सभासदानी आपले ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले नसतील त्यांना वरील दस्तावेजांच्या प्रत्यक्ष प्रती गान्य पद्धतीद्वारे पाठवण्यात आलेले आहेत. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.informed-tech.com वरही उपलब्ध आहे तसेच ते परीक्षणार्थ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित निर्यमांतर्गत अधिसूचित करण्यात येत आहे की, एजीएमच्या निमित्ताने

कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स रविवार, दि. २३ सप्टेंबर, २०१८ ते शनिवार, दि. २९ सप्टेंबर, २०१८ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी, सहवाचन त्यांवरील नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना सीडीएसएलद्वारे पुरविण्यात आलेल्या परीक्ष ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. निर्धारित अंतिम तारीख अर्थात शनिवार, दि. २२ सप्टेंबर, २०१८ रोजीनुसार प्रत्यक्ष स्वरूपात वा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात शेअर धारक असलेले सभासद एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर इलेक्ट्रॉनिक

परोक्ष ई-मतदान प्रक्रिया, मतपत्रिकेद्वारे मतदान तसेच सभेच्या ठिकाणी आयोजित मतदान स्वरूपात त्यांची मते देऊ शकतात. प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. सनम उंबर्गीकर, डीएसएम ॲन्ड असोसिएट्सचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव यांचे परीनिरीक्षक

म्हणून नेमणूक केली आहे ई-मतदान सुविधा प्राप्त नसलेल्या सभासदांच्या लाभार्थ त्यांना आपले समर्थन वा विरोध पाठवता येण्याकरिता एजीएमच्या सूचनेसमवेत मतपत्रिका पाठवण्यात आलेली आहे. सभासदांद्वारे भरलेल्या व स्वाक्षरी केलेल्या मतपत्रिका परीनिरीक्षकांकडे शुक्रवार, दि. २८ सप्टेंबर, २०१८ रोजी (साय. ५.००) पर्वंत पोहोचणे आवश्यक आहे. सदर तारखेपश्चात प्राप्त मतपत्रिका अवैध समजल्या जातील. मतपत्रिकेसंदर्भातील विस्तृत निर्देश सदर फॉर्मच्या मागील बाजूवर दिलेले आहेत.

ई-मतदानाकरिताचे विस्तृत निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. सभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी :

एजीएमच्या सूचनेसमवेत वार्षिक अहवालाची पाठवणी पूर्वतेची तारीख : दि. ०५ सप्टेंबर,

२. परोक्ष ई-मतदान बुधवार, दि. २६ सप्टेंबर, २०१८ (स., ९:०० वा.) रोजी सुरू होऊन शुक्रवार, दि. २८ सप्टेंबर, २०१८ (सायं. ५.००) रोजी संपेल. तत्पश्चात मतदानाकरिता ई-मतदानाचे मोड्युल सीडीएसएलद्वारे अकार्यरत करण्यात येईल व सदर तारीख व वेळेप श्चात सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदान करता येणार नाही.

सभासदांचा मतदान हक्क (परोक्ष ई-मतदान वा मतपत्रिकेद्वारे मतदान) हा शानिवार, दि. २२ सप्टेंबर, २०१८ रोजीनुसार (निर्धारित अंतिम तारीख) कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलातीलत्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणावर असेल. निर्धारित अंतिम तारखेंस समासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव असलेली व्यक्ती परोक्ष ई-मतदान तसेच एजीएममध्ये मतदान करू शकेल

एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचा सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारखेस भागधारक असल्यास सदर व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून लॉंग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकते किंवा सीडीएसएलद्वारे पुरविण्यात आलेला टोल फ्री

क्र. १८००२००५५३३ वर संपर्क साधू शकते. सभासद मतदानाकरिताचा केवळ एकच पर्याय अर्थात परोक्ष ई-मतदान किंवा मतपत्रिकेद्वारे मतदानाचा पर्याय वापरू शकतात. सभासदाने दोन्ही प्रकारे मत दिलेले असल्यास ई-मतदानाद्वारे दिलेले मत ग्राह्य धरले जाईल व मतपत्रिकेद्वारे दिलेले मत अवैध ठरेल.

६. एजीएमच्या आधी ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे वा मतपत्रिकेद्वारे आपले मत दिलेले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राह् शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएमच्या ठिकाणी मतदानपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध असेल. परोक्ष ई-मतदान वा मतदान/मतपत्रिकेद्वारे मतदानाचा निकास एजीएमच्या समाप्तीपश्चात किमान तीन दिवसांच्या आत घोषित करण्यात येईल. अध्यक्षांद्वारे वा त्यांच्याद्वारे लिखित स्वरूपात अधिकृत व्यक्तीद्वारे निकालाच्या घोषणेपश्चात परीनिरीक्षकांच्या अहवलासमवेत घोषित निकाल कंपनीची वेबसाइट www.informed-tech.com वर तसेच सीडीएसएलच्या वेबसाइटवरही

प्रदर्शित करण्यात येईल. निकाल बीएसई लिमिटेडकडे तात्काळ पाठवण्यात यील. परोक्ष ई-मतदानासंदर्भाल कोणतीही चौकशी वा तक्रारी सीडीएसएलचा निर्दिष्ट ई-मेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवता येईल किंवा सीडीएसएलद्वारे पुरिवण्यात आलेला टोल फ्री क्र. १८००२००५५३३ वर संपर्क साधता येऊ शकतो.

इन्फॉर्मड् टेक्नॉलॉजीस इंडिया लिमिटेडकरिता

रीना यादव कंपनी सचिव (एसीएस : ३६४२९)

मुंबई, दि. ६ सप्टेंबर, २०१८

ग

ज

नागपूर पाँवर ॲन्ड इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन : L40100MH1996PLC104361

नोंदणीकृत कार्यालय : निर्मल, २० वा मजला, निरमन पाँइट, मुंबई - ४०० ०२१. तूर. क्र. : +९१ २२ २२०२ इंबर्क्स/इह फॅक्स क्र. +९१ २२ २२०४३१६२

ई-मेल : npil_investor@khandelwalindia.com वेबसाइट : www.nagpurpowerind.com

२२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर व ई-मतदान तपशील सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, नागपूर पॉवर ॲन्ड इंडस्ट्रिज लिमिटेडच्या सभासदांची अङ्गावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शनिवार, दि. २९ सप्टेंबर, २०१८ रोजी दु. १२.३० वाजता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता : २० वा मजला, निर्मल, निरमन पॉइंट, मुंबई - २१ येथे आयोजित करण्यात येत आहे.

ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले असतील त्यांना उपस्थिती पत्र, प्रतिनिधी फॉर्म व वार्षिक अहवाल २०१७-१८ यासमवेत एजीएमच्या सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत तसेच परोक्ष ई-मतदानासाठीचे निर्देश पाठवण्यात आलेले आहेत. ज्या सभासदानी आपले ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले नसतील त्यांना वरील दस्तावेजांच्या प्रत्यक्ष प्रती मान्य पद्धतीद्वारे पाठवण्यात आलेले आहेत. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट http://www.nagpurpowerind.com वरही उपलब्ध आहे तसेच ते परीक्षणार्थ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत अधिसूचित करण्यात येत आहे की, एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शोअर ट्रान्सफर बुक्स रविवार, दि. २३ सप्टेंबर, २०१८ ते शनिवार, दि. २९ सप्टेंबर, २०१८ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी, सहवाचन त्यांवरील नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता च विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना सीडीएसएलद्वारे पुरविण्यात आलेल्या परोक्ष ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. निर्धारित अंतिम तारीख अर्थात शनिवार, दि. २ सप्टेंबर, २०१८ रोजीनुसार प्रत्यक्ष स्वरूपात वा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात शेआर धारक असलेले सभासद एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांची मते देऊ शकतात.

परोक्ष ई-मतदान प्रक्रिया, मतपत्रिकेद्वारे मतदान तसेच समेच्या ठिकाणी आयोजित मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. सनम उंबर्गीकर, डीएसएम ॲन्ड असोसिएट्सचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव यांचे परीनिरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.

ई-मतदान सुविधा प्राप्त नसलेल्या सभासदांच्या लाभार्थ त्यांना आपले समर्थन वा विरोध पाठवता येण्याकरिता एजीएमच्या सूचनेसमवेत मतपत्रिका पाठवण्यात आलेली आहे. सभासदांद्वारे भरलेल्या व स्वाक्षरी केलेल्या मतपत्रिका परीनिरीक्षकांकडे शुक्रवार, दि. २८ सप्टेंबर, २०१८ रोजी (सार्य. ५.००) पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सदर तारखेपश्चात प्राप्त मतपत्रिका अवैध समजल्या जातील. मतपत्रिकेसंदर्भातील विस्तृत निर्देश सदर फॉर्मच्या मागील बाजूवर दिलेले आहेत.

ई-मतदानाकरिताचे विस्तृत निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. सभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी :

- एजीएमच्या सूचनेसमवेत वार्षिक अहवालाची पाठवणी पूर्ततेची तारीख : गुरुवार, दि. ०६
- परोक्ष ई-मतदान बुधवार, दि. २६ सप्टेंबर, २०१८ (स., ९.०० वा.) रोजी सुरू होऊन शुक्रवार, दि. २८ सप्टेंबर, २०१८ (सार्य. ५.००) रोजी संपेल. तत्पश्चात मतदानाकरिता सप्टेंबर, २०१८ ई-मतदानाचे मोड्युल सीडीएसएलद्वारे अकार्यरत करण्यात येईल व सदर तारीख व वेळेपश्चात सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदान करता येणार नाही
- सभासदांचा मतदान हक्क (परोक्ष ई-मतदान वा मतपत्रिकेद्वारे मतदान) हा शानिवार, दि. २२ सप्टेंबर, २०१८ रोजीनुसार (निर्धारित अंतिम तारीख) कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलातीलत्यांच्या हिरश्याच्या प्रमाणावर असेल. निर्धारित अंतिम तारखेस सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव असलेली व्यक्ती परोक्ष ई-मतदान तसेच एजीएममध्ये मतदान करू शकेल.
- एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचा सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारखेस भागधारक असल्यास सदर व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकते किंवा सीडीएसएलद्वारे पुरविण्यात आलेला टोल फ्री क्र. १८००२००५५३३ वर संपर्क साधू शकते.
- सभासद मतदानाकरिताचा केवळ एकच पर्याय अर्थात परोक्ष ई-मतदान किंवा मतपत्रिकेद्वारे मतदानाचा पर्याय वापरू शकतात. सभासदाने दोन्ही प्रकारे मत दिलेले असल्यास ई-मतदानाद्वारे दिलेले मत ग्राह्य धरले जाईल व मतपत्रिकेद्वारे दिलेले मत अवैध ठरेल.
- एजीएमच्या आधी ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे वा मतपत्रिकेद्वारे आपले मत दिलेले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.
- एजीएमच्या ठिकाणी मतदानपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध असेल.

परोक्ष ई-मतदान वा मतदान/मतपत्रिकेद्वारे मतदानाचा निकास एजीएमच्या समाप्तीपश्चात किमान तीन दिवसांच्या आत घोषित करण्यात येईल. अध्यक्षांद्वारे वा त्यांच्याद्वारे लिखित स्वरूपात अधिकृत व्यक्तीद्वारे निकालाच्या घोषणेपश्चात परीनिरीक्षकांच्या अहवलासमवेत घोषित निकाल कंपनीची वेबसाइट http://www.nagpurpowerind.com वर तसेच सीडीएसएलच्या वेबसाइटवरही प्रदर्शित करण्यात येईल. निकाल बीएसई लिमिटेडकडे तात्काळ पाठवण्यात येतील.

परोक्ष ई-मतदानासंदर्भाल कोणतीही चोकशी वा तक्रारी सीडीएसएलचा निर्दिष्ट ई-मेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवता येईल किंवा सीडीएसएलद्वारे पुरविण्यात आलेला टोल फ्री क्र. १८००२००५५३३ वर संपर्क साधता येऊ शकतो.

नागपूर पाँवर ॲन्ड इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

निधी सलामपुरीया संचालक व कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

(एसीएस: २८७१२, डीआयएन: ०७१३८६५४)

मुंबई, दि. ६ सप्टेंबर, २०१८ 19 Magpur Forcer

Maurachte